

श्रादिमूर् (श्रा° + सू°) m. N. pr. eines Fürsten Verz. d. B. H. No. 567.  
श्रादीध्यक् adj. und श्रादीध्यन् nom. act. von दीधी mit श्रा Sch. zu P. 1, 1, 6, 7, 4, 53.

श्रादीनव् m. 1) *Leiden, Noth* (लेश, परिज्ञाष्ट) AK. 3, 3, 29. H. an. 4, 302. MED. v. 37. — 2) *Fehler* H. 1375. H. an. MED. Hār. 196. — 3) = डुरत् *ein böser Ausgang* (?) H. an. MED. *an inflictor of distress* WILS.

श्रादीपन् (von दीप् mit श्रा) n. 1) *das Anzünden* KAU. 80. — 2) *das Aufputzen von Mauern, Fluren u. s. w. bei festlichen Gelegenheiten* TRIK. 2, 9, 13.

श्रादीश्वर् (श्रादि + ई°) m. N. pr. eines Fürsten COLEBR. Misc. Ess. II, 187.

श्राडिरि (von दूर्, द्रियते mit श्रा) adj. *achtsam, besorgt* RV. 4, 30, 24 (voc.). So nach DURGA, Sāj.: *zermal mend*; vgl. Erll. zu Nir. p. 96.

श्रादत् s. u. दूर्, द्रियते mit श्रा und श्रादत्.

श्रादृत्य (wie eben) adj. *zu achten* Vop. 26, 18. श्रादृत्यस्तेन BHĀT. 6, 55.

श्रादृष्टि (von दृष्ट् mit श्रा) f. *die Sehkraft* DAÇAK. in BENF. Chr. 187, 14.

श्रादेय (von दृ, द्रति mit श्रा) adj. *zu nehmen*: पञ्चाशादाग्र श्रादेयो राजा M. 7, 130. श्रानदेयस्य चादानादेयस्य च वर्जनात् 8, 171. 170. तावन्मृदारि चादेयं (*anzuwenden*) सर्वासु नृव्युप्रिद्विषु 8, 126. 134.

श्रादेव s. श्रादेव.

श्रादेवन् (von दिव्, दीव्यति mit श्रा) n. *Spielplatz*: श्रादेवनं संस्तीर्य KAU. 41.

श्रादेश्य (von दिश्य mit श्रा) m. 1) *Bericht, Mittheilung*: मङ्गलोदेशवृत्ताः M. 9, 258. राजद्विष्टादेशवृत्तः JĀN. 2, 304. — 2) *Anweisung, Vorschrift, Regel*: श्रादेशा उपनिषदाम् CAT. BR. 10, 4, 5, 1. 14, 5, 2, 11 (= BH. AR. UP. 2, 3, 6). KĀTJ. CR. 1, 7, 28. TAITT. UP. 1, 11, 4, 2, 3. श्रादित्यो ब्रह्मोत्यादेशः KHĀND. UP. 3, 19, 1. तस्यै श्रादेशः *in Betreff von diesem folgende Vorschrift* KENOP. 29. श्रादेता ऽहंकारोदेश एव KHĀND. UP. 7, 25, 1, 2. गुह्या एवदेशः 3, 5, 1. स्वारोदेशः *in Betreff eines Vocals* RV. PRĀT. 1, 22. श्रान्देशे beim Fehlen einer Vorschrift KĀTJ. CR. 1, 8, 38. 9, 5, 20. 25, 1, 4. 3, 17. RV. PRĀT. 6, 4. ĀCV. GRH. 1, 4. श्रोपयिग्रहणाद्वयुगुणरसवीर्यविपाकप्रभावाणामोदेशः SUÇR. 1, 5, 18. 63, 16. *Anweisung, Befehl* H. 277. पितुरोदेश एव मे R. 4, 25, 9. पितुरोदेशात् 1, 1, 36. तवदेशतः PANĀT. II, 199. राजदेशेन VET. 14, 8. श्रादेशं दत्तवान् 29, 5. भ्रातुरोदेशमादय R. 5, 68, 21. तथेति प्रतिज्ञाकृ—श्रोदेशम् — शास्त्रितः RAGH. 1, 92. प्राप्तोदेश R. 4, 33, 11. श्रोदेशो वनवासस्य प्राप्तव्यः स मपा किल 2, 29, 10. कृतोदेशा 11. पितुरोदेशकारिणः 4, 4, 6. श्रोदेशं पालयन्तस्तस्य 3, 17, 23. श्रोदेशमस्माकं प्रतिपादय PRAB. 33, 18. — 3) *Vorhersagung* (ज्योतिःशास्त्रपल्ल) SIDDHĀNTAÇIR. im CKDR. कथितं च मम प्रियवर्यस्येन शर्विलकेन यथा किल श्रादकनामा गेपालदारकः सिद्धेन समादिष्टो राजा भविष्यतीति MRKKH. 38, 21. fgg. Vgl. श्रोदेशन्. — 4) (gramm.) *Substitut, eine substituirte Form, Laut u. s. w.*: श्रोदेशश्च मूर्धन्यः AV. PRĀT. 1, 63. युपमदस्मदोदेशे 2, 84. P. 1, 1, 48. 56. RAGH. 12, 58.

श्रोदेशन् (wie eben) n. *das Anweisen* VJUTP. 10. — Vgl. ब्रतोदेशन्.

श्रोदेशन् (wie eben) 1) adj. *anweisend, gebietend*: तत्र छ्वणावेराधानाम् — कौपाल्यपाल्लोदेशि (den Wangen Blässe anweisend) वृमूर रुचेष्टिनम् RAGH. 4, 68. — 2) m. *Astrolog* H. 482. Vgl. श्रोदेश 3.

श्रोदेश्य (wie eben) adj. *anzuweisen, vorzuschreiben*: तथ्यशुक्तं भवति तन्मोदेश्यम् PANĀT. 153, 7.

श्रोदेष्ट्रू (wie eben) nom. ag. *der Anweisungen, Befehle ertheilt*: श्रा-देष्ट्रू लघ्वे त्रती AK. 2, 7, 7. daher *Veranstalter eines Opfers* H. 847.  
1. श्राद्य (von 1. श्रद्) 1) adj. f. श्रा was zu essen ist, geniessbar; n. *Nahrung*: पदार्थे पदानायम् AV. 8, 2, 19. श्राद्यमस्यात् भवति TS. 2, 2, 5, 6. श्रत् श्राद्यं वलि क्षायति CAT. BR. 1, 8, 2, 17. द्रव्यं वा इत्मता चैवाद्यं च 10, 6, 2, 1. विशेषवे राज्ञायाम् करोति 13, 2, 9, 8. 1, 3, 2, 11. 3, 18. 5, 22. 4, 2, 1, 17. 13, 4, 4, 8. वयमायस्य दातारः PRAÇNOP. 2, 11. M. 3, 16. 24. 25. 30. यथात्पात्यमदत्याद्यं वर्णेकावत्सपष्टः 7, 129. Vgl. श्राद्य उं श्रवाद्य. — 2) n. *Korn* RĀGĀN. im CKDR.

2. श्राद्य (von श्रादि) 1) adj. f. श्रा gaṇa दिग्गादि zu P. 4, 3, 54. am Ende eines comp. in Bezug auf den Accent gaṇa वर्गादि zu 6, 2, 131. a) am Anfang befindlich, der erste (im Raum, in der Zeit oder in der Ordnung), primitiv AK. 3, 2, 30. 3, 4, 202. H. 1458. श्राद्ये ऽहन् श्रत्ये वा KĀTJ. CR. 13, 4, 18. श्राद्येयः, द्वितीयेयः, तृतीयेयः 10, 2, 25. 16, 6, 28. 20, 1, 5, 4, 15. 24, 3, 38. AV. PRĀT. 3, 23. M. 3, 24. 47. 4, 1. 7, 72 (त्रीएतायामि — त्रीएयतराणि). 8, 4. 333. 11, 265 (श्राद्यं पत्यतरे ब्रह्म). MBH. 1, 22. R. 4, 58, 29. ÇĀK. 1, 84. HIT. PR. 6, 12. 8, 20. RAGH. 1, 11. AK. 2, 7, 12. 3, 4, 212. श्राद्याद्य *immer der erste* M. 1, 20. n. *Anfang*: श्राद्ये CAUT. (BA.) 36. — Häufig wie das gleichbedeutende श्रादि am Ende eines adj. comp.: ज-तयो ब्रह्मायाः M. 1, 50. स्वायंभुवायाः सत्तैते मनवः 63. 3, 226. 5, 134. 9, 230. N. 3, 5. AK. 1, 1, 1, 31. 2, 5, 8. 9, 24. 2, 6, 3, 21. 3, 4, 17. H. 3. 18. 34. — b) unmittelbar vorangehend, am Ende eines comp.: एकादशाय der zehnte ÇRUT. 27. संयुक्ताय *einem Doppelconsonanten unmittelbar vorangehend* 2. — c) voranstehend, einzig in seiner Art, ausgezeichnet: तापितो ऽहं नृपश्चेष्ट लपेहत्येन कर्मणा MBH. 1, 8130. — 2) m. pl. eine Klasse von Göttern (v. l. श्रार्य und श्राप्य) VP. 263. HARIV. LANGL. I, 39 (ed. CALC. 437: श्राप्य). — 3) f. श्राद्या ein Bein. der Durgā ÇABDAR. im CKDR.

श्राद्यकवि (श्रा° + क०) m. *der Urdichter*, ein Beiname Valmiki's BHŪPRIP. im CKDR. — Vgl. श्राद्यकवि.

श्राद्यत्वत् (von श्रादि + तत्) adj. *Anfang und Ende habend* BHAG. 5, 22.

श्राद्यमापक (श्रा° + मा०) m. N. eines Gewichts, = 5 Guñā AK. 2, 9, 86. — Vgl. माष.

श्राद्यवीज (श्रा° + वीज०) n. Urgrund (श्रादिकारण) GĀTĀDH. im CKDR.

श्राद्युदात् (श्रा° + उ०) adj. *den Accent auf der ersten Silbe habend* P. 3, 1, 3. Davon nom. abstr. °तत् KĀC. zu 1, 1, 21. 63.

श्राद्यून् adj. gefrässig P. 5, 2, 67. AK. 3, 1, 21. H. 428. — Wohl von दिव् peinigen mit श्रा; vgl. auch lat. *jejunus*.

श्राद्योत (von युत् mit श्रा) m. *Licht* AK. 3, 4, 1, 3.

श्राद्यिसार (von श्रादि०) adj. *eisern* R. 6, 18, 31.

श्राद्याद्यम् (von 2. श्रा + दादशन्) adv. *bis auf zwölf*: कृदंसि च दद्यत श्राद्याद्यम् RV. 10, 114, 6.

श्राद्यमन (von धम् = धमा mit श्रा) n. M. 8, 165: योगाधमनविक्रीतं योग-दानप्रतिग्रह्म्। पत्र वायुपरिधि पस्येत्तसर्वं विनिवर्तयेत्॥ KULL. erklärt das Wort durch वन्धकं Pfand, was wohl kaum richtig ist. Vielleicht bedeutet es das Aufstützen oder auch Anpreisen einer Waare.

श्राद्यमर्य (von श्रादमण्ठ) n. *das Schuldigsein* P. 3, 3, 170. 8, 2, 60.

श्राद्यर (von धर् mit श्रा) m. s. डुराधर्.